

July 16, 2020

The Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code Equity: 505537 Preference: 717503 The Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 **NSE Symbol: ZEEL EQ** : **ZEEL P2**

Dear Sirs,

Sub: Newspaper Publication pertaining to Notice of the Board Meeting

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published the requisite intimation of ensuing Board Meeting scheduled to be held on July 24, 2020 in the Newspapers.

Copies of newspaper clippings are enclosed herewith.

Request you to take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully, For Zee Entertainment Enterprises Limited

Ashish Agarwal Company Secretary

Enc: As above

Zee Entertainment Enterprises Limited

Regd. Office : 18th Floor, A-Wing, Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India P: +91 22 7106 1234 | F: +91 22 2300 2107 | CIN: L92132MH1982PLC028767 | www.zeeentertainment.com





Kind Attention: Ms. Arundhati Talgaonkar

Company is as follows:

PUBLIC NOTICE

standalone and consolidated basis.

Place : Mumbal

Dated: July 15, 2020

https://www.nseindia.com

Notice is hereby given that on behalf of our client Mr. JENSON PETER, who has been applied for his name transfer in share certificate of below stated society also applied for obtaining new membership from CHEMPAZHANTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, (Society) the building situated at Sree Narayana Nagar. P L Lokhande Marg, Chembur Mumbai -400043, & also name transfer in Municipality Tax Receipts, Electricity Service Provider's record, after the death of his Mother Late CELINE JOHN VERGHESE, (died on 18th day of June, 2020), who was a member of the said Society, and the said Late CELINE JOHN VERGHESE, was holding an ownership flat being Flat No. 37, Bldg No. 2, in the said building, hence all Persons, Corporates heirs other claimants, objectors having any claim in respect thereof by way of sale exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, Lease, lien or otherwise, on behalf of the said flat, are hereby requested with supporting proof of such claim and to inform the same in writing to the undersigned having their office at "Bright Law Associates", A/72, Shanti Shopping Centre, Opp. : Railway Stn, Mira Road - {East}, Dist - Thane, Maharashtra -401107, within 15 (fifteen) days from the date of publication of this notice, failing which, the claim if any of such person/s wil be considered to have been waived and or abandoned and as per bye-laws of the said society the transfer procedure will be carried out in favour of Mr. JENSON PETER. Dated this 16th day of July, 2020, Place a



CAD-262

The SuperIntending Engineer (OSPH&WC), Odisha, Bhubaneswar invites Percentage rate bids in single cover system in ONLINE MODE only, for work as detailed below:-Supply, installation, Testing & Commissioning of elevators at different Buildings throughout Odisha. 02 Nos Rs. 22.23.885.66 to Rs. 29.54.250.00 (As per column 4 & 5 of the IFB) Manufacturing Companies (OTIS/Johnson/ Mitsubishi/Schindler) or their Authorised Agency : Dt.14.07.2020 to Dt. 23.07.2020 up to 5:00 P.M. Availability of Bid Documents in the website Last date /lime of Receipt of Bids in the Portal : Dt. 23.07.2020 upto 5:00 P.M : Dt. 24.07.2020 at 11:30 A.M. The Bidders have to participate in ONLINE bidding only. Further details can be seen from the websit https://tendersodisha.gov.in. Any addendum/corrigendum/cancellation of tender can also be see

SA

PUBLIC NOTICE

ZEE

the Stock Exchanges websites at https://www.bseindia.com_and

Mira Road, Dist - Thane Sd/-

For Bright Law Associates Mobile Nos. 9769099176/7506860166

> exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, lossession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are reauired to make the same known to me required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai, Dated this 16th day of July 2020. VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham

NOTICE is hereby given to the public at large that my client, SMT. JAYWANTI KALYANJI GALA is an absolute owner in Rarge that my client, SM. JAWANN KALYANJ GALA is an absolute owner in respect of the Industrial Premises bearing Unit / Gala No. 78, located on the 2^m Floor of the building known as "Vishal Industrial Estate" of "Bhandup Vishal Industrial Estate" of "Bhandup Vishal Industrial Premises Co-operative Society Ltd;" (Registration No. BOM, GEN. / 1037 of 1978) (hereinafter referred to as "the said Society") situated Opp. Ceat Tyres, Village Road, Bhandup (West), Mumbai 400 078 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 181 to 185 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 37 (hereinafter referred to as "the said Shares"). The available chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 14^m Innews, 1008 end with Ope Eld whereby I am instructed to verify the title of Mr. Damodar Sathyan since deceased who has expired intestate on 09/02/2016 who has left behind him as his Legal Heir his wife Sudha Sathyan, one Son Sabu Sathyan and two daughters Wrife Sudha Sathyan, one Son Sabu Sathyan and two daughters namely Sandhya Sabarinathan d/o Damodaran Sathyan and Sinshu Ajit d/o Damodaran Sathyan who became entitled in 1/3" right in Flat No. 201 'B' on the 2rd Floor, of Wing E, area admeasuring 418 sq.ft. carpet, in building known as "Teak Wood Co – Operative Housing Society Limited" ('the Sald Flat") constructed on land bearing Plot No. D-9 corresponding to C.T.S. No. 29, 32 (P), 617 and 618, situated at Village Mulund, in the Registration District and Sub-District of Mumbai suburban, Mulund West, Mumbai 400080 alongwith membership in Teak Wood Co – Operative Housing Society Limited pursuant to Share Certificate No. 149 having distinctive Nos. 741 to 745 ('Said Shares'), the Said Property', It is baon creareconted that Kudha the said Premises are (1) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 14th January 1998 read with One Side Deed of Confirmation dated 31st March 2004 was executed between M/S. HITENDRA ENTERPRISES and M/S. TIRUPATI PRINT, through its Proprietor, MR. RAJENDRA KUMAR PANDIT AND MR. RAJENDRA KUMAR PANDIT AND (11) The Second Agreement i.e., Agreement for Sale dated 30° December 2010 was executed between M/S. TIRUPATI PRINT, through its Proprietor, MR. RAJENDRA KUMAR PANDIT and SMT. JAYWANTI KALYANJI GALA I.e. my client. All the Original Documents executed prior to the said First

Said Shares are collectively referred to as "Said Property". It is been represented that Sudha Sathyan, Sabu Sathyan, Sandhya Sabarinathan d/o Damodaran Sathyan and Sinshu Ajit d/o Damodaran Sathyanare the only Legal Heirs of late Mr. Damodar Sathyan. In the event if any one claims to be the legal heir of Mr. Damodar Sathyan, all persons are notified to inform the undersigned in writing on the below mentioned Agreement in respect of the said First Agreement in respect of the said Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable. My client is also not having the photocopies of any of the documents executed prior to the said First executed prior to the said First Agreement, inher records. If any person/s / Bank / Financial Institutions is having custody of any of the Original documents executed prior to the said First Agreement In respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license right of way easement tenancy in writing on the below mentioned address within 15 days from these presents. All / any person/s having

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that on behalf of my client,

any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement inheritance, possession, attachment, lis pendens, mortgage, charge, gift or pendens, mortgage, charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and our clients will complete the transactions without complete the transactions without eference to such claims, if any."

Dated 16th day of July 2020. SEEMA DESA Advocate

8/10, New Chapra Bidg., Guru Nanak Road, Bandra West, Mumbai 400 050.

Demat Account of Investor Education and Protection Fund ("IEPF' Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), the Company is required to transfer all the shares in respect of which dividend have remain unclaimed for a period of seven consecutive years or more in the name of IEPF Account.

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends since 2012-13 and the same remai unclaimed for seven consecutive years. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has sent individual notices to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate actions. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.suryaamba.com. The Shareholders are requested to visit company's website to verify the details of the Unclaimed Dividends and the Shares liable to be transferred to the DematAccount of IEPF.

In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders of the Company by 15th October, 2020, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.


Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules, details available a www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agent and / or the Company at below mentioned address:

Name and Address of Company Name and address of Registrat SURYAAMBA SPINNING MILLS LIMITED, M/s Kfin Technologies Pvt. Ltd. SURVA TOWERS SURYA TOWERS 1 ST FLOOR, 105 SARDAR PATEL SECUNDERABAD TELANAGANA 500003 Nanakramguda Hyderabad 500032 Toll Free No: 1800-4258-998 Phone No: 040-27813360, 0712-2591072 Email:cssuryaamba@gmail.com Due to massive outbreak of the COVID 19 pandemic and due to lockdown situation, the postal / courier services are hampered. In orde to receive the correspondence, if any from the Company in a timely

manner, Members/ Shareholders are requested to register their e-mai addresses with the Company / R and T Agent (in case of shares held in physical form) by sending request on the e-mai cssuryaamba@gmail.com / raghu.veedha@kfintech.com and the Members (in case of shares held in dematerialized form) please contac your Depository Participants

Date : 15-07-2020 MANAGING DIRECTOR (DIN: 00013314) Place : Secunderabad



AAT Legal & Co., Mahavir Chambers, Office No.1 of 5, 1st floor, Banerji Street, Nanubai Lane, Fort, Mumbai - 400001

If the Secured Creditors desire to support or oppose the said Petition at the hearing, the Secured Creditors should give notice thereof in writing to AAT Legal & Co., Mahavir Chambers, Office No.1 of 5. 1st floor. Banerii Street. Nanubai Lane, Fort, Mumbai - 400001, Advocates for the Demerged Company and the Resulting Company, so as to reach them not later than 2 (two) days before the date fixed for hearing of the said Petition and appear on the aforesaid date either in person or by an Advocate entitled to practice in the National Company Law Tribunal.

If the Unsecured Creditors desire to support or oppose the said Petition at the hearing, the Unsecured Creditors should give notice thereof in writing to AAT Legal, AAT Legal & Co., Mahavir Chambers, Office No.1 of 5, 1st floor, Banerji Street, Nanubai Lane, Fort, Mumbai - 400001, Advocates for the Demerged Company and the Resulting Company, so as to reach them not later than 2 (two) days before the date fixed for hearing of the said Petition and appear on the aforesaid date either in person or by an Advocate entitled to practice in the National Company Law Tribunal.

Where a person / Secured Creditor / Unsecured Creditor seeks to oppose the Company Scheme Petition, the grounds of the opposition or a copy of the affidavit shall be furnished with such notice in advance to the Petitioner Company's Advocate

Acopy of the Company Scheme Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same. Dated this 15th day of July 2020.

For NXTDIGITAL LIMITED	For IndusInd Media and Communications Limited
(Formerly known as Hinduja Ventures Limited)	
Sd/-	Sd/-
Ashok Mansukhani	Amar Chintopanth
Managing Diredctor	Executive Director & CFO
(DIN: 00143001)	DIN: 00048789

BOOK YOUR COPY

Call 022 4027 5432 | SMS reachbs to 57575 Email us at order@bsmail.in



Insight Out

पेण तालुक्यातील वाढती रञ्ण संख्या विचारात घेता दि.१५ ते २२ जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर

पेण, दि. १५ (प्रतिनिधी): पेण सकाळ व संध्याकाळ या विशिष्ट शासकिय तालुक्यातील वाढती रञ्ग्ण संख्या विचारात घेता सदर विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन तसेच जनतेने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत. या पार्श्वभूमीवर साथरोग अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या सर्व संबंधित तरतुदींसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या पूर्व मान्यतेने उप विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड-शेंगूलवार यांनी दि. १५ जुलै २०२० रोजी सकाळी ४.०० वा. ते दि. २२ जुलै २०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लॉकडाउञ्न जाहीर केला आहे.

या कालावधीत रञ्ग्णांची संख्या कमी न झाल्यास आवश्यकतेनूसार लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात येईल. या कालावधीत संपूर्ण पेण तालुक्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे सर्व संबंधितांनी लॉकडाऊनची अंम लबजावणी करण्याकरिता या लॉकडॉऊनच्या कालावधीत अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता पेण तालुक्याच्या हद्दीत लॉकडाउञ्न लागू असेल,या कालावधीत

LOST

please return it to

Behind Raymond Showroom,

Sahaianand Chowk.

Kalyan (W)-421 301, Dist. Thane

PLACE: MUMBAI DATE: 16.07.2020

Gy

राज वाच

कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासासाठीच परवानगी असून इतर प्रवाशांकरिता सार्वजनिक परिवहन सेवांना पेण तालुक्यामध्ये परवानगी दिली जाणार नाही, ऑटोरिक्षा यांनाही प्रवासी वाहतूकीची परवानगी असणार नाही. तथापि, आपत्कालीन, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी/ देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतूकीस परवानगी असेल. या आदेशांतर्गत झायव्हर शिवाय केवळ एका प्रवाशासह खाजगी वाहनांना, परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा आणि या आदेशांतर्गत मान्य कारणासाठीच परवानगी असेल, सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे, (खाजगी वाहनांसह), तसेच खाजगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद असेल तथापी बाहेरून येउञ्न परस्पर बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल. ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहीजे. नाहीतर तो/ती कठोर दंडात्मक कारवाईस पात्र असेल आणि तिला/त्याला शासनाच्या कारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरीत केले जाईल. सर्व रहिवाशी घरीच राहतील आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वरील नमूद केलेल्या अटीचे पालन करून, केवळ परवानगी असलेल्या कामासाठी आवश्यक ते ओळखपत्र घेवूनच बाहेर येतील. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणे प्रतिबंध आहे. व्यावसायिक आस्थापना/ कार्यालये आणि कार्यशाळा इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. तथापी, सतत प्रक्रिया आणि फार्मारयुटिकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिद्सना जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी पेण तालुक्यातील कंपन्यांना दिलेल्या परवानगीनूसार, सदर कंपन्या उक्त आदेशातील अटी/शर्तीच्या अधीन सुरू ठेवण्याची परवानगी असेल, तरोच डाळ व तांदूळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेली मॅन्युफॅक्चरींग युनिद्स चालविण्यास अटी/ शर्तीच्या अधिन परवानगी असेल. सरकारी कार्यालये या कालावधीत त्यांच्या कर्मचा-यांसह चालू ठेवण्याची परवानगी असेल तथापी त्यांनी परस्परातील कमीत कमी फुट

रुग्णालयातील अवाजवी दराबाबत व बेड उपलब्धतेबाबत तक्रार असल्यास मनपा मुख्यालयातील वॉररुममधील दुरध्वनीवर संपर्क साधवा

कल्याण, दि. १९ (प्रतिनिधी) :-कोरोना साथीच्या काळात कोव्हिड व नॉन कोव्हिड उपचार वाजवी दरात मिळणेकरीता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आता कोव्हिड अथवा नॉन कोव्हिड नोंदणीकृत खाजगी रूग्णालयातील पीआयसीयु, एनआयसीयु, डे-केअर, हिमोडायलिसिस रूग्ण बेड वगळता उर्वरित बेड संख्येच्या ८० टक्के बेड महापालिकेच्या नियंञणाखाली आणण्यात आलेले आहेत. एखादया रूग्णाने अशा ८० टक्के नियंञणाखाली उपचाराची मागणी केल्यास बेडवर उपलब्ध ਕ ਕੇਤ असल्यास रूग्णास त्यावर उपचार देणे, सदर रूग्णालयाला अनिवार्य राहिल. तसेच सदर रूग्णावर उपचारापोटी शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी करता येणार नाही, उर्वरित २० टक्के बेडवर उपचार घेणा-या रूग्णांकडून रूग्णालयाने निश्चित केलेल्या दरानुसार देयक आकारणी

करण्यास मुभा राहिल, परंतू सदर रूग्णालयातील ८० टक्के व २० टक्के बेडवर उपचार घेणा–या रूग्णाच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही.

रूग्णालयाने ८० टक्के व २० टक्के बेडस किती. त्यापैकी रिक्त किती व भरलेले किती, त्याचप्रमाणे शासनाचे निर्धारित दर व रूग्णालयाचे दर, रूग्णालयाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावयाचे आहेत. त्याचप्रम ाणे रूग्णालयात येणा-या रूग्णाला व त्याचे नातेवाईकांना दराबाबत व ८० टक्के नियंञणाखालील रिक्त बेडबाबत सविस्तर माहिती दयायची आहे.

रूग्णलयातील अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी कोव्हिड-१९ रूग्णांवर उपचार करण्यास नकार देतील व आपले कर्तव्य बजावण्यास कसुर करतील , असे कर्मचारी ' मेरना ' कायद्यांतर्गत कारवाईस पात्र राहतील त्याचप्रमाणे रूग्णांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याबाबत

असेही सदर आदेशात नमुद केलेले आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अवाजवी दर लावल्याबाबत यापूर्वीच महापालिकेने २ रञ्ग्णालयांना नोटीस बजावलेली आहे. रञ्ग्णालयातील अवाजवी दराबाबत वा बेड उपलब्धतेबाबत असल्यास महापालिका तकार मुख्यालयातील वॉररूममधील ०२७१-२२११८६६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन म हापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

पात्र झाल्यास

शासनाच्या नोटिफिकेशनमधील निर्दे

शांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास

भारतीय

नियंञण अधिनियम १८९७, आपत्ती

व्यवस्थापन अधिनियम २००५, म

हाराष्ट्र नर्सिंग होम (दुरूस्ती) कायदा

२००६ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल

करण्यात येईल व महापालिकेने

दिलेली नोंदणी रद्द करण्यात येईल

अथवा

साथरोग

तक्रारी

आल्यास.



पाली बेणसे दि.१९ (प्रतिनिधी) कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कोव्हीड-१९ च्या अटीतटीच्या काळात आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून सामाजिक दायित्व दाखवत कर्तव्यनिष्ठा प्राणपणाने जपल्याबद्दल आणि



अत्यावश्यक रूग्णसेवा दिल्याबद्दल पालीतील रूग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर नारायण जगताप यांना इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे 'कोरोना योद्धा' सन्म ानपत्र देण्यात आले. कोव्हीडच्या

संकट काळात प्रतिकूल परिस्थितीतून धैर्याने वाट काढून ज्ञानेश्वर जगताप यांनी इतर सर्वांच्या पंखात बळ पेरले हे वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी ज्ञानेश्वर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

लक्षदाप जाहीर सूचना येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, आमच्य मालकीचे व विद्यमान निवासी घर फ्लॅट क्र.०८, गोरिवली गार्डन व्ह्यु को.हौ.सो., आय.सी कॉलनी, रोड क्र.०३, सीटीएस क्र. १२६७, वोरिवली (प.), मुंबई-४००१०३ या मालमत्तेचे खालील बाटप/बिक्री करारनामा दस्तावेज हरवले आहेत किंवा आमच्या मागील मालकांकडन आम्हाला मिळाले नाहीत. जर कोणास नापडल्यास किंवा ताबा असल्यास त्यांनी बरील त्त्यावर आमच्याकडे १५ दिवसांत कळवावे किंव बाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा रवलेल्या दस्तावेजांची यादी मागील मालकाद्वा भामच्या माहितीनुसार खालीलप्रमाणे आहे. . किशोर बिल्डर्स यांच्याकडून श्री. अमुल्य कोएल्हो यांना दिलेले वाटपपत्र १९८९/९०. श्री. अमुल्य यांचे सप्टेंबर, १९९३ मध्ये निधन झाल्यानंतर स्मिता कोएल्हो यांना दिलेल्य त्युपत्रानुसार फ्लॅटचे हस्तांतरण . स्मिता कोएल्हो यांनी ॲंग्रेल कुटीन्हो यांना दिलेले फ्लंट-एप्रिल, २०००. दिनांक: १६.०७.२०२० सही / समीर भगवर

इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेड

3080833969

CIN: L99999MH1958PLC011001 नोंदणीकृत कार्यालय: निर्मल, २०वा मजला, नरिमन पॉईट, मुंबई-४०००२५ दूर:११-२२-२२०२३०५५/६६. फॅक्स:११-२२-२२०४३१६२. वेवसाईट: www.informed-tech.com

इ-मल: !!!!_investor@informed-lech.com

AND FOUND Permanent Alternate Accommoda tion Agreement dated 24.8.2009, made between Mrs. Garnet Developers, by its partner Mr. Sameer Abdul Kader Memon as the Devel opers of on one part And (1) Mrs. Shakuntala Manohar Dolas and (2) Mr. Kundan Waman Dolas, as the Tenants of the Other Part, registered before the office of Sub-Registrar of Assurances, at Bombay, Under-Serial No.7283/2009 is misplaced. Whoever find this documen Mrs. Shakuntala Manohar Dolas (2) Mrs. Sunita Kundan Dolas (3) Mr. Rajendra Kundan Dolas (4) Sau. Kanchan Kundan Dolas 5) Mr. Mayur Kundan Dolas Please Contact : Advocate Bharatkumar Nukte Mobile no 9323068197/9167775837 Address: F-1 Ground Floor, Zoiwala Shopping Center,

PUBLIC NOTICE Public Notice is given by SMT.SARVARI BANO MOHAMMED GUFRAN SIDDIQUI and her children that the owner of flat late MOHAMMED GUFRAN SIDDIQUI have not made any nominations in respect of his flat at Flat No.E-10, 4th Floor, 'E' Wing, "THE DIAMOND ESTATE Co-op Hsg Soc Ltd". C.S.T Road, Kole Kalyan, Vidya Nagri Marg, Kalina Santacruz (E), Mumbai400098. His wife and daughters intend to transfer the said flat in the name of his three sons 1] MR.MOHAMMED IMBAN. 21 MR.MOHAMMED SHOEB, 31 MR.MOHAMMED SOHEL. Any Person having any interest or objection for transfer of said flats in the name of said three sons or for Release Deed shall contact in writing with authentic evidence Advocate Shaikh Mohammed Asif at B102, Baitunnoor Building, C.S.T Road, Kurla (w), Mumbai-400070 or the managing Committee of "THE DIAMOND ESTATE Co-op Hsg Soc Ltd within 15 Days from the date of Publishing of this notice. After completion of 15 days notice period the Release Deed will be executed & registered between the legal heirs and thereafter the transfer of flat- share

certificate will be effected

अंतर ठेवणे आवश्यक राहील. वेनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेड तौरातीकृत कार्यालयः २०५/२१०, आर्केडिया विल्या २० मतना, १९९, नरीमन गाउँट, मुर्ख-२०००२२, द्रराधनी की २०१४६८००, कैस्प्रास कर,०२९६६४०, चेम्रामाईटःअअअ, winnocommencial.com ई-मेत्र: winnoinvesta@covin, सी आपायन्त्रप्रज्ञा २२२४एमपर्वन १२४४मीपरली १६५४५४ सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिं

ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ख्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसा मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही षकिरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार २२ जले. २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळा समा होणार आहे.

यापुढे कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरित ापार खिडकी (दिनांक ०१.०७ २०२० रोजी एक्सचेंजकडे यापुर्वीच कळविले आहे) कंपनीचे सर्व चालक, पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळा नातेबाईक यांच्याकरिता ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत वंद ठेवण्यात येईल. सदर पत्र व्यवहार कंपनीचे संचालक, पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळच नातेवाईकांना पाठविण्यात आले आहे. माहिती कं पनी च्या **उपरोक्त** www.winrocommercial.com वेवसाईटवर बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

साईटवर उपलब्ध आहे विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरित सही /-उर्जा कारिय दिनाक: 94.00 2020 ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व लक्षम अधिकारी

अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड नॉद.कार्या.: ईस्टर्न कोर्ट, युनिट क्र.२०१-२०२, सायन ट्रॉम्बे रोड, वेंब्र, मुंबई-४०००७१.द्र. ११-२२-२५२९११४९/५०, फॅक्स ११-२२-२५२९११७ सीआवएन:एल९९९९९एमएच१९९५पीएलसी०८४६१८ येवसाईट : www.aicltd.in, ई-मेल : contact@aicltd.in

कंपनीच्या सर्वसाधारण (सम) भागधारकांना सूचना

विषय : गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी वामध्ये कंपनीचे सर्वसाधारण (सम) भागाचे इस्तांतरण (वित्रीय वर्ष २९२-९३) वेळोवेळी सुधारितप्रमाणे सहकार मंत्रालयाद्वारे सुचित गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण गरतावा) अधिनियम, २०१६ (नियम) नुसार सूचना देण्यात येत आहे.

कंपनी कायदा २०१३ व नियमानुसार कोणन्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा न्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशा संदर्भातील दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आईधीएफ) कडे हस्तांरी क्ले जाईल. तथापि जर कोणत्याही न्यायालयाचे किंवा न्यायाधिकरणाचे किंवा बैधानिक प्राधिकरणाचे विशेष अदेश जे लाभाशाची अदाय व अशा शेअसंचे हस्तांतरण रोखण्याबाबत असेल किंवा डिप्रॉडिटरी ॲक्ट, १९९६ च्या तरत्दीअंतर्गत तारण किंवा फाणबट केलेले शेअसं कंपनी आयईपीएफ निधीकडे हस्तांतरीन करू शकत नाही.

गायक वादक व कलावंतांना शासनाने मदत करावी वारकरी मंडळाची राज्यपालांकडे मागणी संन्यासी संप्रढायाचे करण्यात आली आहे. विशेषता

पेण, दि.१५ (प्रतिनिधी) यापूर्वीही राज्यातील मंदिरात भजन पुजन यासह विविध धार्मिक कार्यं कमासाठी परवानगी द्यावी

याबाबत अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत शासनास निवेदन देउञ्न देखील या मागणीची ढखल घेतली नसल्याचा आरोपही निवेदनात चर्चा केली. करण्यात आला आहे वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज अखिल भारतीय

रन्वामी विश्वेश्वरानंद अध्यात्मिक विभागाचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले महाराज रायगड जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण मोकल महाराज यांनी राज्यपाल श्री कोषारी यांना या विषयासंदर्भात निवेदन देउञ्न

सर्वांना कळविण्यात येते की, फ्लॅट नं 302, बी विंग, 3 रा मजला, नादब्रह्म ॥ को-ऑप. हाऊ. सोसायटी लि. सर्व्हे नं. 63 अ, हिस्सा नं. २, सीटीएस नं. १७९०, मौजे धोवली, ता. वसई, जि. पालघर हा फ्लॅट श्री. प्रकाश गोविंद नाचणकर व सौ. सुचिता प्रकाश नाचणकर ह्यांच्या नावी आहे. आता कै. श्री. प्रकाश गोविंद नाचणकर हे मयत असून त्यांच्या पश्चात 1) सुचिता प्रकाश नाचेंणकर (पत्नी), 2) अक्षता प्रकाश नाचणकर (मुलगी), 3) अक्षय प्रकाश नाचणकर (मुलगा) हे केवळ वारस आहेत याकामी संदर फ्लॅटचे मालकी हक्क निर्विवाद करणेकामी हरकती मागवित आहोत. तरी सदर फ्लॅटमध्ये कोणाही

इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क

हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध

सही/-

ॲड. डी. के. मानकर

जाहीर नोटीस

ਕ लॉकडाउञ्नच्या काळातील अडचणीत आलेल्या गायक वादक व कलावंतांना शासनाने मदत द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय वारकरी ਸੰਤळ ਕ भारतीय अखिल संन्याशी संप्रदायाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियम ांचे विविध मंदिरात पालन करण्यात आले आहे कोरोनाच्या संकटकाळात लम्न समारंभास लोकांच्या मर्यादित परवानगी देण्यात आलेले आहे. ठराविक वेळेमध्ये दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना छोट्या मंदिरातील छोट्या भजन, पुजन ,काकड आरती व उपासना बंद आहेत मंदिरातील भजन पूजन व अन्य धार्मिक कार्यक्रम ास ते भाविकांच्या उपस्थितीत परवानगी द्यावी व लॉकडाऊनम ुळे अडचणीत आलेले गायक-वादक छोटे प्रवचनकार कीर्तनकार त्यांना शासनाकडून रेशनचे धान्य वाटप करावे अशी मागणी

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, रंग मजला, १९५, नरीमन पॉईट, मुंबई-४०००२१. दरध्वनी क. ४०१९८६००. फॅक्स क. ४०१९८६५०. वेचसाईट:www.saraswaticommercial.com ई-मेल:saraswati.investor@gcvl.in.

वीआयएन:एल५१९०९एमएच१९८३पीएलसी१६६६० सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिं भोक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंदस) ऐम्युलेश-२०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखाधरिक्तित वित्तीय निष्कार्थ विचासत घेणे व मान्यत देणे याकरिता बुधवार, २२ जुले, २०२० रोजी कंप्रनीच्य पंचालक मंडळाची समा होणार आहे. यापुढे कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्याप

खडकी (दिनांक ०१ ०७ २०२० रोजी एक्सचेंजकह पापुर्वीच कळविले आहे) कंपनीचे सर्व संचालक, पदसि व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवार्डक यांच्याकरित ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानतर ४ तासांपर्यंत बंद देवण्यात येईल. सदर पत्र व्यवहा भ्मनीचे संचालक, पदसिद्ध व्यक्ती व त्याचे जवळचे नातेवाईकांना पाठविण्यात आले आहे. उपरोक्त माहिती के प्रभीच्य www.saraswaticommercial.com

वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे रारस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरित (指开 अवनी संघर्व

कंपनी सचिव व 2710, 94,019,2020 ठिकाणः मुंबई संबम अधिकार्र

सीआवएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४३ नॉदणीकृत कार्यालय: ए३/२०१ए, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई–नाशिक महामार्ग (एन.एच.३) सारावली गाव. मिवंडी, ठाणे-४२१३०२.

ई-मेल: info@panachemodera.com वेवसाईट: www.panachemodera.com

सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं ऑक्लिगेजन्स अण्ड डिस्क्लोजर रिफायरमेंट्स म्युलेशल्स २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता नियम ४ सार येथे सचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० ोजी संप्रलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे डेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित विचारात घेणे व मान्यता देणे याफरिता युनिट फ्र.२०१ वीर, रहेवा प्लाझा १, एलबीएस मार्ग, घाटकोप (पश्चिम), मुंबई-४०००८६ येथे गुरुवार, २३ जुलै, २०२ रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सम

होणार आहे. सदा मुचना कंपनीच्या www.panachemodera.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंत्रच्य www.bseindia.com या चेवसाईटवर उपलच्च आहे मंडळाच्या आवेशान्व पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेडकरित ठिकाणः संबर्ड प्रियांक संगोर दिनांक: १५.७.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE

झाल्यापासून 14 दिवसांचे आत आमच्या NOTICE is hereby given to the public at large that my client, SMT. JAYWANTI KALYANJI GALA is an absolute owner in मथुरा बंगला, हनुमान मंदीर हॉल जवळ, यादेव पाटील मार्गे, दीवाणमान, वसई रोड respect of the Industrial Premises bearing (प.). ४०१२०२ ह्या पत्त्यावर लेखी Unit / Gala No. 78. located on the 2nd Floor पुराव्यासहीत कळवावे. अन्यथा सदर of the building known as "Vishal Industrial Estate" of "Bhandup Vishal फ्लॅटवर कोणाचाही कोणत्याही प्रकारे Industrial Premises Co-operative Society Ltd;" (Registration No. BOM. GEN. / 1037 अधिकार नाही असे समजन पढील कार्यवाही केली जाईल. of 1978) (hereinafter referred to as "the village Road, Bhandup (West), Mumbai – 400 078 (hereinafter referred to as "the 400 0/8 (hereinatter referred to as the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 181 to 185 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 37 (hereinafter referred to as "the said Shares"). The

जाहीर सूचना

श्री. सद्दाम हुसेन अब्दुल लतीफ वाईकर है थी. नाझिर अझिझ खान-खोली क्र.सी-०६, मालवणी संकल्प को.हौ.सो.लि., प्लॉट क्र.६ vailable chain of documents in respect of Agreement i.e. Agreement for Sale dated 14th January 1998 read with One Side आरएससी ०७, म्हाडा कॉम्प्लेक्स, मालवणी मालाड (प.), मुंबई-४०००९५ या जागेचे Deed of Confirmation dated 31st March विद्यमान मालक असून त्यांच्याकडून सदर जागा 2004 was executed between M/S. HITENDRA ENTERPRISES and M/S. TIRUPATI PRINT, through its Proprietor, MR. RAJENDRA KUMAR PANDIT AND खरेदी करू इच्छित आहेत, ज्यांनी सदर खोलीचे मुळ प्राप्तकर्ता श्री. आत्माराम शंकर मोरे यांच्य (II) The Second Agreement Aid Agreement for Sale dated 30th December 2010 was executed between M/S. TIRUPATI PRINT, through its Proprietor, MR. RAJENDRA KUMAR PANDIT and नावे असलेले म्हाडाचे मुळ तात्पुरते व अंतिम वाटप, ताबा पत्र हरवले असल्याचे कळविले आहे

जर कोणास दावा. आक्षेप असल्यास त्यांने SMT. JAYWANTI KALYANJI GALA i.e. mv client. All the Original Documents executed prior to the said First Agreement in respect of the said लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे १४ दिवसांत कळवावे. कागदोपत्री पुरावे असल्यास दावा विचारात घेतला जाईल. Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not

नंदकुमार पी. मेरानी traceable. My client is also not having the photocopies of any of the documents executed prior to the said First वकील, उच्च न्यायालय, मुंबई ४०१, टी/३९, सनशाईन, युनियन Agreement, in her records. If any person/s बँकेच्या वर, शाखी नगर, अंधेरी (प.), मंबई-४०००५३. दर.:२६३४७९१५/९८२००२६५३१



विकाणः मुंबई

Extraordinary Together

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400013 Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 CIN: L92132MH1982PLC028767 Website: www.zeeentertainment.com

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 24th day of July 2020 inter alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the 4th quarter and financial year ended on March 31, 2020 on a standalone and consolidated basis

For Zee Entertainment Enterprises Limited Ashish Agarwal

Dated: July 15, 2020

Place : Mumbai

Company Secretary

भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीचे समभाग हस्तांतरण

वेथे सूचना देण्यात बेत आहे की, गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम २०१६ (निवम) चे निवम हवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या तरतुदीनुसार ज्या भागधारको र्तीय वर्ष २०१२-१३ पासून ज्यांचे लाभांग आणि ७ सलग वर्षांकरिता लाभाव दिलेले नाही किंवा दावा केलेले नाही अशा सर्व संबंधित भागधारकांना त्यांचे गमांशांवर दावा करण्याची संधी देण्याकरिता कंपनीदारे वैयक्तिक सचना पत्र वितरी केले आहेत. अशा समभागधारकांचे व शेअसंचे, जे आयईपीएफमध्ये हस्तांतरी रोणार आहेत त्याचे सर्व तपशिल कंपनीच्या www.informed-tech.con वेबसाईटवर दिले आहे.


तर्व संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी २० ऑक्टोबर, २०२० किंव वमनादारे विस्तारीत तारखेप्रमाणे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांव कमेकरिता त्यांची विनंती पाठवाबी अन्यथा त्यांचे शैअर्स पुढील कोणत्याई त्वनेशिवाच निवमात नमुद प्रक्रियेनुसार आधईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जातील तदर नियमानुसार आवर्डपीएफ खात्यात हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्षम अर्स संदर्भात कंपनीवर कोणताही दावा करता येणार नाही.

पष्टीकरण हवे असल्यास आमच्याकडे लेखी कळवावे किंवा संपर्क आरटीए, में लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळ प.), मुंबई-४०००८३: दूर.: ९१-२२-४९९८६२७०, ई-मेल iepf shares@linkintime.co.in

कृपया नोंद असाबी की, आवईपीएफमध्ये हस्तांतरीत शेअर्स तसेच अणा शेअर्सवरी तर्व लाभ, काही असल्यास, आवईपीएफ वेबसाईट (www.iepf.gov.in) वा उपलब्ध नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आवर्डपीएक प्राधिकरणाकडू तवा केल्यानंतर परत प्राप्त करता येतीत

> इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेडकरित सही/

श्रीमती रिना यादव विनांकः १६ जुलै, २०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यल T.: 1738 8871: AR



नियमात नमुद आवश्यकतनसार योग्य कारवाई करण्यासाठी नियमाअंतर्गत आयईपीएफकडे हस्तांतरीत होण्यासगत्र असे सर्वसाधारण (सम) भा . सलेल्या संबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कंपनीने अशा भागधारकांचे संपुर्ण तपशिल त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक किंवा डीपी आवडी-वलाईट आयडीसह आणि आवर्डपीएफकडे तांतरणासाठी देव असलेले शेअर्सचे तपशिलसुद्धा वेवसाईटवर अपलोड केले आहेत. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यान आयईपीएफकडे हस्तांतरीत होण्यास पात्र असे रोख न केलेले लाभांश व शेअर्स वेबर्लिक <u>http://www.aieltd.in/investor-</u> relation.php बर पडताळून पहाबे.

कृषया नौंद असावी की, सर्व भावी लाभ, अशा शेअर्सवरील बेणारे लाभांशसुद्धा आयईपीएफकडे जमा केले जाईल. भागधारकांनी कृण्या नौंद च्याबी की, अशा शेअर्सबरील आलेले सर्व लाभांसह आवर्डपीएफकडे हस्तांतरीत केलेले दावा न केलेले लाभांशव शेअर्स असे दोन्ही, काही असल्यास, नियमात विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा दाया करून प्राप्त करता येतील.

न्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अश भागधारकांनी कपया नोंद्र घ्यावी की, नियमानसार आयईपीएफमध्ये शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वरेधारण मूळ भागप्रमाणपत्राऐवज य्यम भागप्रमाणपत्र कंपनीटारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्राणपत्र साहजिकच रह केले बातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील, भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेवसाईटवर कंपनीदारे अपलोड केलेले तपशिल । नियमानुसार आवर्डपीएफमध्ये शेअसं हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भाग प्रमाणपत्र चितरणासंदर्भ योग्य सूचना म्हणून समजावे डिमॅट स्वरुपात भागधारणेसंदर्भात, कंपनीद्वारे डिपॉझिटरींना कॉर्पोरेट कारवाईमार्फत सुचित केले जाईल, जेथे भागधारकांना आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरणाकरिता त्यांचे खाते ठेवावे लागेल. कृपया नींद असावी की, वित्तीय वर्ष २०१२-१३ करिता लाभांश दावाकरित अंतिम दिनांक १५ ऑक्टोकर, २०२० आहे. सर्व संबंधित भागधारकांनी सन २०१२-१३ करिता रोख न केलेले कि दावा न केलेले लाभांशा दावा करण्यासाठी विनेतीसह १५ ऑक्टोबा, २०२० रोजी किंवा त्यापुर्वी कंपनी/कंपनीचे निबंधक व हस्तांतरण्यतिनिधी यांना अर्ज करावा आणि अंतिम तारखेपूर्वी दावा प्रक्रिया सुरू करावी.

जर अंतिम तारखेला किंवा विस्तारीतप्रमाणे अन्य तारखेला भागधारकांकडून दावा न केलेले लाभांशसंदर्भात कांणताही वैध दावा प्राप्त झाल्यास नियमात नमुद आवश्यकतांची पुर्तताग्रमाणे नियमात बिहित प्रक्रियेनुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरणची प्रक्रिया सुरू करेल. कृपय नोंट असावी की, आयईपीएफकडे इस्तांतरीत दावा न केलेले लाभांज रखम व समभाग संदर्भात कंपनीवर कोणक्ती दावा सांगता येणार नाही जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबावत काहीं प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहरतांतरण प्रतिनिध **युनिक्हर्सल कॅपिटल सिक्युसिटीज प्रा.लि.**, २१, शकील निवास, सत्य साईवावा मंदिरासमोर, महाकाली गुफा रोड, अधेरी (पुर्व), मुंबई ४०००९३. द्र.:९१-२२-२८२०७२०३-०५/२८२५७६४१, फॅक्स:९१-२२-२८२०७२०७, ई-मेल: info@unisec.in, वेबसाईट: www.unisec.in.

अगरवाल इंडस्ट्रियल कॉपोरेशन लिमिटेडकरित

121.72

12.7

12.78

198.00

Contraction of the second s	सही/-
दिनांक: १५.०७.२०२०	सचिन पनपास
ठिकाण: मुंबई	कंपनी सचिव

CIN NO.: L27100MH1980PLC022118 Reg. Off.: 01, Mahesh Villa, Worli, Mumbai - 400018, Tel.: 24938697/24935508 Fax: 00-91-22-24937758 Email ID: swati@abcgas.co.in Web: www.abcgas.co.ir STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2020 (Rs. In Lakhs Quarter Ended Year Ended (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) 31.12.2019 31.03.2020 31.03.2020 31.03.2019 31.03.2019 6.40 1.0 42.7 131.64 Net profit / (Loss) from ordinary activities after tax (9.90)(12.14 2.05 (25.64 Net Profit / (Loss) for the period after tax (after (9.90) (12.14) 2.05 (25.64) xtraordinary items 198.00 198.00 198.00 Equity Share Capital 198.00

ABC GAS (International) Limited

5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous Year	-	-	-	(15.95)	9.69	
6	Earning per Share (before extraordinary items) of Rs.10/- each, not annualised)						
	Basic :	(0.50)	(0.61)	0.10	(1.29)	0.65	
	Diluted :	(0.50)	(0.61)	0.10	(1.29)	0.65	
7	Earning per Share (after extraordinary items) of Rs.10/- each, not annualised)						
	Basic :	(0.50)	(0.61)	0.10	(1.29)	0.65	
	Diluted :	(0.50)	(0.61)	0.10	(1.29)	0.65	

Notes : -

Place

Date

The above is an extract of the detailed format of Quarter and Annual Financial Results filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full formats of the Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange websites :-www.bseindia.com and on the Company 's website www.www.abcgas.co.in.

e :- 15/07/2020	Director (DIN-01650221)
e :- Mumbai	Rohith S. Shorewala
	of ABC Gas (International) Ltd.
	For on behalf of the Board of Directors

Note : This information is also available on the Company's website at https://<u>www.zeeentertainment.com</u> and may also be accessed on the Stock Exchanges websites at https://www.bseindia.com_and https://www.nseindia.com

custody of any of the Original documents executed prior to the said First Agreement in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy,

Bank / Financial Institutions is having

interior (in the second second

arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me

in writing with documentary evidence at

ny address mentioned below within 14

(fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such

claims or demands in respect of the said

Premises, and then the claims or

demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all

intents and purposes and the title of the

said Premises shall be presumed as clear,

marketable and free from encumbrance

Mumbai, Dated this 16th day of July 2020

VIKAS THAKKAR

Mumbai - 400 080

Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd., Near Ambaji Dham Temple, M.G. Road, Mulund (West),

पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड महागाष्ट्र, तुर.: ५१९२५२९२३ शामहाग